

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. २५ जानेवारी २०१९

नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे समस्या सुटण्यास मदत : महापौर नंदा जिचकार

धरमपेठ झोनमधील प्रभाग १४ व १५ मध्ये 'महापौर
आपल्या दारी'

नागपूर, ता. २५ : नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी कार्यवाही केली जाते. नागरिकांच्या समस्या सोडविणे हे मनपाचे कर्तव्य असले तरी नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. नागरिक आणि प्रशासनामध्ये योग्य समन्वय असल्यास कोणतीही समस्या सुटण्यास मदत होते, असे मत महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केले.

'महापौर आपल्या दारी' उपक्रमांतर्गत महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी (ता. २५) धरमपेठ झोनमधील प्रभाग १४ व १५ चा दौरा केला. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील

अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, किशोर जिचकार, सुनील हिरणवार, नगरसेविका प्रगती पाटील, रुपा रॉय, शिल्पा धोटे, उज्ज्वला शर्मा, सहायक आयुक्त (जाहिरात) विजय हूमने, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे कर्मचारी व संबंधित विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

धरमपेठ झोनमधील प्रभाग १४ व १५ अंतर्गत सिव्हील लाईन्स नारंग टॉवर परिसर, मरीयम नगर, राम नगर मरारटोली, सदर मनपा कलादालन, वसंतराव नाईक वसाहत अमरावती मार्ग, बर्डे टेम्पल बाजार रोड, काछीपुरा या भागांमध्ये भेट देऊन महापौर नंदा जिचकार यांनी नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी सिव्हील लाईन्स येथील नारंग टॉवर मागील भागातील नागरिकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. परिसरात मोक्यात कुत्रे, डुकरांचा वावर असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मरीयम नगर येथील नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सच्या पुढे असलेल्या नाल्यालगतच्या गॅरेजमुळे रस्त्यावर वाहने लावली जातात, शिवाय मार्गावर अनेक वाहने बंद अवस्थेत पडली असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. नाल्यामध्ये हॉटेल, रेस्टारंटमधील शिळे अन्न टाकले जात असल्याने दुर्गंधी पसरते तसेच नाल्याला भिंत नसल्यामुळे परिसरात सदैव डुकरांचा वावर असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. नाल्यालगत अतिक्रमण करून सुरू केलेले गॅरेज हटविणे तसेच रस्त्यावर उभे करण्यात आलेल्या वाहनांबाबत वाहतूक पोलिस विभागाला पत्र देऊन त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. डुकरांची समस्या संपूर्ण शहरातच असल्याने यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. डुकरे पकडण्यासाठी शहराबाहेरील नागरिकांकडे जबाबदारी देण्यात आली असून लवकरच ही समस्या सोडविली जाईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

आकाशवाणी चौकालगतच शहर बस स्थानक असल्याने येथे अपघाताची शक्यता असते. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जुन्या बस स्थानकापासून थोड्या

अंतरावर नवीन बस स्थानक निर्माण केले. जुन्या बस स्थानकावर बस न थांबविता नवीन स्थानकावरच थांबाव्यात यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी निर्देशित केले.

रामनगर मरारटोली परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्यात येत होता. मात्र महानगरपालिकेने कठोर पावले उचलल्यानंतर या ठिकाणी कचरा टाकला जात नाही. या जागेचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी यावेळी नागरिकांतर्फे करण्यात आली. परिसरातच मद्रासी मंदिर मार्गावर रस्त्यालगत कचरा टाकण्यात आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय या मार्गावर पावसाळ्यात पाणी साचत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वत्र स्वच्छता राखली जाईल यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कचरा घरांऐवजी इतरत्र कचरा टाकण्यांवर त्वरित कारवाई करणे तसेच मागणी करण्यात आलेल्या जागेच्या सौंदर्यीकरणाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचेही निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

महापौर नंदा जिचकार यांनी सदर येथील मनपाच्या कलादालनाला भेट दिली. यावेळी परिसरातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. परिसरातील कचरा, पाण्याच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित केले. अमरावती मार्गावरील वसंतराव नाईक वसाहतीमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने त्याबाबत योग्य कार्यवाही करणे व परिसरात पोलिस चौकीच्या पडक्या जागेवर शौचालयाचे बांधकाम करून नागरिकांना त्वरित सुविधा प्रदान करण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

बर्डी येथील टेम्पल बाजार मार्गावरील गायत्री अपार्टमेंटमध्ये असलेल्या दुकानांमध्ये पाणी साचल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव आहे. नागरिकांचा वाद असल्याने यासंबंधी महापौर कक्षात बैठक बोलावून याबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. काछीपुरा वस्तीमध्ये गडर लाईन, रस्ते निर्माण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.